

ट्रेकिंग एक्सपिडीशन्स मध्ये भाग घेणाऱ्या शासकीय  
कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेकावत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : विनंक १४०६/प्र.क्र.१५/०६/सेवा-८ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २६ फेब्रुवारी २००७.

पहा.- (१) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक एलव्हीई १४७९/सीआर-३३६/एसईआर-९ दिनांक ४.१०.१९७९.

(२) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक एलव्हीई १४९५/११/सेवा-९ दिनांक ३०.३.१९९५.

**शासन निर्णय**

प्रस्तावना -

ट्रेकिंग एक्सपिडीशन्स मध्ये भाग घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना उक्त संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक (२) नुसार विहित शर्तीच्या अधीन राहून एका कॅलेंडर वर्षात कमाल ३० दिवसांपर्यंत विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय आहे. मात्र संपूर्ण सेवा कालावधीत सदर रजा कितीवेळा मंजूर करावी याबाबतची मर्यादा विहित केली नसल्याने काही कर्मचारी दरवर्षी लाभ घेत असल्याचे निर्दर्शनास आले आहे. तदनुषंगाने ट्रेकिंग एक्सपिडीशन्ससाठी अनुज्ञेय असणाऱ्या सदर विशेष नैमित्तिक रजेच्या मर्यादेत आणि कालावधीत सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

शासन आता असा आदेश देत आहे की, ट्रेकिंग एक्सपिडीशन्समध्ये भाग घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास एकावेळी पंधरा दिवसांची विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहील. ट्रेकिंग एक्सपिडीशन्समध्ये भाग घेण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला पंधरा दिवसाहून अधिक कालावधी / अवधीची आवश्यकता असल्यास संबंधित कर्मचाऱ्याला पंधरा दिवसाच्या विशेष नैमित्तिक रजेला जोडून रजा नियमानुसार देय व अनुज्ञेय असलेली इतर रजा मंजूर करण्यात यावी. यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला 'एक विशेष बाब' म्हणून विशेष नैमित्तिक रजेला जोडून इतर अनुज्ञेय रजा देण्याची परवानगी देण्यात यावी.

ट्रेकिंग एक्सपिडीशन्समध्ये भाग घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास उक्त सवलत संपूर्ण सेवा कालावधीत केवळ दोन वेळाच अनुज्ञेय राहील.

२. तसेच, शासन असाही आदेश देत आहे की, इंडियन माऊंटेनियरिंग फेडरेशन व इंडियन माऊंटेनियरिंग फाउंडेशन या दोन्ही संस्था एकच असल्याने ट्रेकिंग एक्सपिडीशन्स या मोहिमेला या दोन्ही संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेची मान्यता पुरेशी आहे.

३. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील व या दिनांकास प्रलंबित असलेले ट्रेकिंग एक्सपिडीशन्सकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूरीचे प्रस्तावही या आदेशानुसार विनियमित करण्यात येतील. ज्या कर्मचाऱ्यांनी या

(कृपया मागे पहा.)

आदेशाच्या दिनांकापूर्वीच सोन / त्यापेक्षा अधिकवेळा संदर्भाधीन शासननिर्णय क्रमांक २ अन्वये ट्रेकिंग एक्सपिडीशन्सकरिता विशेष नैमित्तिक रजेची सवलत उपभोगलेली आहे अशा प्रकरणांचे पुर्वविलोकन करण्यात येऊ नये ; मात्र त्यांना उर्वरीत सेवा कालावधीत उक्त सवलत अनुज्ञेय असणार नाही.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००७०२२२१२६११००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नसीमा शेख  
शासनाच्या उप सचिव

प्रति,  
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),  
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर (८० प्रती),  
महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई (४० प्रती),  
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),  
महालेखापाल (वाणिज्य लेखापरीक्षा) मुंबई,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,  
सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, मंत्रालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
\* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,  
\* प्रबंधक, अपील शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,  
\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,  
मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
राज्यपालांचे सचिव,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व  
कार्यालयांचे प्रमुख,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,  
वित्त विभागातील सर्व कार्यासने, (ग्रंथपाल ५ प्रती),  
निवड नस्ती, कार्यासन सेवा-८, वित्त विभाग,  
\* पत्राने.